

Action Taken Report : Grievances Redressal Cell

The Grievance Redressal Cell opened the suggestion box and discussed the grievances received. The following grievances were discussed in the meeting and met out.

Sr. No.	Grievances	Action Taken / Measures
1	Increase the books in the library	Some books were purchased as per the demand of the department
2	Repair the fans in the class rooms	Fans were repaired in each class room.
3	Start guidance classes for IBPS Guidance Center	1. A full-fledged IBPS Guidance Center was started. Various books were purchased and resource persons were invited. 2. Various furniture and fixtures were arranged
4	Cleanliness of the class rooms	Intimations were given to non-teaching staff
5	Pure drinking water and cooler facility	Water purifiers and coolers were repaired
6	Repairing the tube lights in the classes	Tube lights were repaired in the classes
7	Install CCTV	Installed CCTV at the prominent places in college campus for safety and security
8	Repairing the drainage of girls hostel	The drainage was repaired in the area of girls hostel

Date: 25/3/2024


IC/Principal
C.D.Jain College of Commerce
Shrirampur, Dist. Ahmednagar


Rayat Shikshan Sanstha's
CHANDRAROOP DAKLE JAIN COLLEGE OF COMMERCE, SHRIRAMPUR
Academic Year: 2023-24

Grievance Redressal Cell

NOTICE

Date:15/7/2023





All members of Grievance Redressal Cell of the college are hereby notified that the meeting of the committee will be held on 18/7/2023 at 11.30 a. m. in Principal's Cabin. All should remain present for the above meeting on time.


I/C Principal
C.D.Jain College of Commerce
Shrirampur, Dist.Ahmednagar

The following issues will be discussed in the meeting:

AGENDA:





1. Confirmation of the minutes of the previous meeting
2. Opening the suggestion box.
3. Sorting of the complaints.
4. Compliance of the suggestions
5. Date of next meeting

S.N.	Name of the Member	Signature
1	Mr. Deshmukh S.Y.	
2	Mr. Nagpure V. B.	
3	Dr. Ghodake B.G.	
4	Dr. Ghangale S. D.	
5	Mr. Pathave S.A.	

MINUTES

The minutes of the meeting of Grievance Redressal Cell held on 18/7/2023 at 11.30 a.m. in the Principal's cabin.

The following members were present for the meeting:

S.N.	Name of the Member	Signature
1	Mr. Deshmukh S.Y.	
2	Mr. Nagpure V. B.	
3	Dr. Ghodake B.G.	
4	Dr. Ghangale S. D.	
5	Mr. Pathave S.A.	

The following issues were discussed in the meeting.

Point No. 1: Confirmation of the minutes of the previous meeting.

Resolution No.1: It was resolved that the minutes of the meeting held on 17/2/2022 should be read, confirmed and signed by the chairperson.

Point No. 2: Opening the suggestion box.

Resolution No.2: It was resolved that the suggestion box be opened twice in month and discussed in the meeting of the committee. The suggestions be read in public in the meeting.

Point No. 3: Sorting of the complaints

Resolution No.3: It was resolved that the positive discussion on the complaints be made and all the complaints be meet out in the discussion. The suggestions will be communicated to the class representatives. The students have written the following grievances-

1. Purchase of water filter and cooler
2. Repairing of the fans, tube lights
3. Installation of CCTV
4. Purchase of solar water heater
5. Repaired the drainage of girls hostel
6. Purchase of sports equipment


Point No. 4: Compliance of the suggestions

Resolution No.4: It was resolved that the compliance on the suggestions be done immediately and the respective committee members be intimated for the fulfillment of the suggestions.

Point No. 5: Date of the next meeting

Resolution No.5: It was resolved that the next meeting be held in the month of March, 2024

Dr. S. D. Ghangale proposed vote of thanks and the meeting ended.


I/C Principal
C.D.Jain College of Commerce
Shrirampur, Dist. Ahmednagar




Rayat Shikshan Sanstha's
CHANDRAROOP DAKLE JAIN COLLEGE OF COMMERCE, SHRIRAMPUR
Academic Year: 2023-24

Grievance Redressal Cell

NOTICE

Date:16/3/2024





All members of Grievance Redressal Cell of the college are hereby notified that the meeting of the committee will be held on 18/3/2024 at 11.30 a. m. in Principal's Cabin. All should remain present for the above meeting on time.


I/C Principal
C.D.Jain College of Commerce
Shrirampur, Dist. Ahmednagar

The following issues will be discussed in the meeting:

AGENDA:





1. Confirmation of the minutes of the previous meeting
2. Sorting of the complaints.
3. Compliance of the suggestions
4. Date of next meeting

S.N.	Name of the Member	Signature
1	Mr. Deshmukh S.Y.	
2	Mr. Nagpure V. B.	
3	Dr. Ghodake B.G.	
4	Dr. Ghangale S. D.	
5	Mr. Pathave S.A.	

MINUTES

The minutes of the meeting of Grievance Redressal Cell held on 18/3/2024 at 11.30 a.m. in the Principal's cabin.

The following members were present for the meeting:

S.N.	Name of the Member	Signature
1	Mr. Deshmukh S.Y.	
2	Mr. Nagpure V. B.	
3	Dr. Ghodake B.G.	
4	Dr. Ghangale S. D.	
5	Mr. Pathave S.A.	

The following issues were discussed in the meeting.

Point No. 1: Confirmation of the minutes of the previous meeting.

Resolution No.1: It was resolved that the minutes of the meeting held on 20/8/2022 should be read, confirmed and signed by the chairperson.

Point No. 2: Sorting of the complaints

Resolution No.2: It was resolved that the positive discussion on the complaints be made and all the complaints be meet out in the discussion. The suggestions will be communicated to the class representatives.

Point No. 3: Compliance of the suggestions

Resolution No.3: It was resolved that the compliance on the suggestions be done immediately and the respective committee members be intimated for the fulfillment of the suggestions.

Point No. 4: Date of the next meeting

Resolution No.4: It was resolved that the next meeting be held in the month of July, 2024.

Prof. Subhash Deshmukh proposed vote of thanks and the meeting ended.



I/O Principal
C.D.Jain College of Commerce
Shrirampur, Dist. Ahmednagar

दि. 93.06.2023

प्रति,

मा. प्राचार्य
चंद्रकप डुकले जैन कॉलेज
ऑफ कॉमर्स,
श्रीरामपुर.

आहे. मुलींच्या दृष्टीने कॉलेजच्या परिवारात CCAV कॅमेरे बसविण्यात
यावे. कॉलेजमध्ये जास्तीत जास्त कॅमेरे बसविण्यात यावे.
ही विनंती


20/8/23

आपली विश्वासू

A.Y. Take

~~Signature~~~~K. K. K.~~

दि. १०. जुलै २०२३

प्रति,

मा. प्राचार्य

चंद्रशेखर डाकले जैन कॉलेज

ऑफ कॉमर्स,

श्रीरामपूर,

मी एस. वाय. वी. कॉम. - III या वर्गाची विद्यार्थिनी आहे. सर्व क्लाससभामध्ये ल्युबलाईट बसवावी. अगोदरच्या ल्युबलाईट खराब झालेल्या आहेत. त्यामुळे ज्वीन ल्युबलाईट बसवण्यात यावे. ही विनंती.

Sudh
22/7/23

आपली विश्वासू,

SudhK. GrewalNandini

दि. ७.७.२०२३


प्राति,
मा. प्राचार्य,
C.D. जैन कॉलेज ऑफ
कॉमर्स, श्रीरामपूर.

विषय - महाविद्यालयात पुरक पिण्याचे पाणी पुरवठा वाढता.

अर्जदार - तेजस संजय जंगम [54 B.COM DIV C]



महोदय,

वरील विषयास अनुसरून अर्ज करतो की,
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पुरक पिण्याचे पाणी
पुरवठा करावा, पाण्याच्या कमतरतेचा अभाव असणे
कारण विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. तरी आपण
त्वारित पुरवठा चालू करावा ही विनंती.


दि 7/7/23

आपला नम.

तेजस संजय जंगम व
वर्ग विद्यार्थी.



Prasanna D. Munde

दि. १२.७.२०२३

प्रति,

मा. प्राचार्य

चंद्ररूप डाकवे जैन कॉलेज


ऑफ कॉमर्स,

मी S.Y.B.Com III ची विद्यार्थिनी आहे, मला

सर्व विषयांची पुस्तके उद्यालयानुज मिळावी. माझी बुक बँक
देव्याची परिस्थिती नाही. म्हणून मला मराठी मिडीयाच्या
पुस्तकांचे स्टॉक वाढवावा ही विनंती. S.Y.B.Com चा
विषयांची यादी खालील प्रमाणे नमूद केली आहे.

S.Y.B.Com III चे विषय.

- 1) Business communication
- 2) Corporate Accounting
- 3) Business Economics
- 4) Business Management
- 5) Elements of company law
- 6) Banking and finance.


17/8/23

आपली विद्यार्थिनी

Gaware

Gaware

A.Y. Take

G.B. Gaware


Nandini

दि १० सप्टेंबर, २०२३

प्रति,


सा. प्राचार्य
चंद्ररूप डाकुले जेन कॉलेज
ऑफ कॉमर्स,
अशिमपुर.

मी एस. वाय. बी. कॉम या वाणिजी
विद्यार्थिनी आहे. कम्प्युटर लेवेल वेव्हा आहिल, त्यांचा
उपयोग आमच्यासाठी MS EXCEL, Tally, Typing
इत्यादी कोर्सेस सुक करवणे, अशी विनंती.



18/9/23

आपली विश्वास्त्य


G.S. Gaware




A.Y. Take



Nandini




Prasad P. Mutha

दि. 92. नोवेंबर, 2023


प्राति,
मा. प्राचार्य,
C.P. जेन कॉलेज ऑफ
कॉमर्स, श्रीरामपुर.

विषय - सुलभ स्वच्छतागृह उपलब्ध करणे बाबत.


अर्जदार - कार्तिक केशव जगताप [54. B.COM]

महोदय,

वरिल विषयास अनुसरून अर्ज करतो की.
महाविद्यालया मध्ये सुलभ स्वच्छतागृह उपलब्ध
नाही आहे. तरी आपण सुलभ स्वच्छता गृह
चालू करावे ही विनंती


10/11/23

आपला नाम .


Prudh. m.


दि. १२ मार्च, २०२३

प्रति: माननीय प्राचार्य
C.D.Jain college, shrinagar.



विषय - महाविद्यालयीय वर्गामध्ये फॅन व
प्रोजेक्टर कुशल करण्याबाबत.


महोदय,

करील विषयाम अनुसरण अर्ज करतो की,
महाविद्यालयीय जवळ पास सर्व वर्गामध्ये (Classes)
फॅन व प्रोजेक्टर झालेल पण या फॅन व प्रोजेक्टर
ची अवस्था खूपच खराब आहे. ही जेव्हा का उद्दालनामार्फत
हो खूप गरम होले तेव्हा फॅनची गरज भासते आणि
इतर सर्व वर्गामध्ये व खूप चांगल्या कंपनीचे प्रोजेक्टर असून
त्याचा उपयोग न केल्याने ते खूप खराब होऊन गेले आहे
आजच्या चालू स्थितीमध्ये या दोन गोष्टींची खूप गरज
भासत आहे. तर मी आपणास विनंती करतो की
फॅन व प्रोजेक्टर चालू करावे.




20/3/23

आपला विश्वासू
आदित्य सखादरी मारे


J.S. Gaware

A.Y. Take

दि-१०-११-२०२३

प्रति
माननीय प्राचार्य

C. D. Jain College of Commerce.

विषय : वगर्ची स्वच्छता करण्याबाबत अर्ज

आदरणीय अर्ज,


मी प्रसाद मुठे, S. Y. B. Com या वगर्ची विद्यार्थी आहे आपल्या विद्यालयीन शिक्षण घेत असताना, मला वगर्ची स्वच्छतेची अत्यंत आवश्यकता भासते, स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठीच नाही तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसाठीही महत्वाची आहे.

वगर्ची अनेक वेळा कचरा, कोमटाचे तुकडे आणि इतर वस्तू पर्यायाने असतात, ज्यामुळे शिक्षणाच्या वातावरणावर परिणाम होते. त्यामुळे, मी आपल्याला विनंती करतो की वगर्ची नियमित स्वच्छता करण्यासाठी योग्य आवश्चय करण्यात येवी.

आपल्या सहकाऱ्याबद्दल मत्तः मूर्क आभार
आपला विश्वासू

प्रसाद मुठे

S. Y. B. Com


Signature